

November 11, 2023

The General Manager Corporate Relations Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai – 400 001 Scrip Code: **500770** The Manager
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Unaudited Consolidated and Audited Standalone Financial Results for the second quarter and half year ended September 30, 2023

The Board of Directors at its Meeting held on Friday, November 10, 2023 has inter alia, approved the Unaudited Consolidated and Audited Standalone Financial Results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2023.

The said financial results were published in the following newspapers on November 11, 2023:

i. Business Standard (English)

ii. The Free Press Journal (English)

iii. Navshakti (Marathi)

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at www.tatachemicals.com.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Tata Chemicals Limited

Rajiv Chandan Chief General Counsel & Company Secretary

Encl.: a/a

SASTASUNDAR VENTURES LIMITED

CIN - L65993WB1989PLC047002

Registered Office: Azimganj House, 2nd Floor, 7 Abanindra Nath Thakur Sarani (formerly Camac Street), Kolkata - 700 017 Phone - 033-2282 9330. Fax - 033-2282 9335

Email: investors@sastasundar.com • Website: www.sastasundarventures.com

EXTRACT OF THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023

FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023 (Rs.									n Lacs exce	pt for EPS)		
		Standalone Consolidated				Consolidat						
		Quarter ende			ar ended	Year ended	Quarter ended			Half Year ended		Year ended
Particulars	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
	(II II I	41 14 15	/II II/ II	41 Pr N	/II II/ II	/A II/ II	(1) Pr D	/II II/ I	(Restated)	01 Pr D	(Restated)	/A III N
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations (Net)	-	-	-	-	-	-	35,849.37	33,604.82	25,429.34	69,454.19	44,628.78	1,03,981.84
Net Profit / (Loss) for the period before Tax and exceptional												
and extraordinary items	(21.14)	(37.13)	(17.30)	(58.27)	(21.47)	64.98	1,063.64	1,902.83	(262.31)	2,966.47	(1,511.13)	(2,938.83)
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional												
and extraordinary items)	(21.14)	(37.13)	(17.30)	(58.27)	(21.47)	64.98	1,063.64	1,902.83	(1,052.34)	2,966.47	(2,301.16)	(3,735.28)
Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional												
and extraordinary items)	(21.14)	(37.13)	(17.30)	(58.27)	(21.47)	64.98	(1,220.37)	(28.58)	(285.63)	(1,248.95)	(2,509.48)	(9,946.92)
Total Comprehensive Income/ (Loss) for the period	(22.25)	(38.24)	(18.35)	(60.49)	(23.57)	60.55	(1,188.57)	(63.49)	(292.02)	(1,252.06)	(2,506.27)	(10,066.45)
Paid up Equity Share Capital (Face Value per share Rs.10)	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05	3,181.05
Other Equity excluding Revaluation Reserve	-	-	-	-	-	24,160.91	-	-	-	-	-	72,158.99
Earnings per share (Basic)	(0.06)*	(0.12)*	(0.05)*	(0.18)*	(0.06)*	0.20	(2.55)*	0.41 *	(0.39)*	(2.14)*	(5.95)*	(22.70)
Earnings per share (Diluted)	(0.06)*	(0.12)*	(0.05)*	(0.18)*	(0.06)*	0.20	(2.55)*	0.41 *	(0.39)*	(2.14)*	(5.95)*	(22.70)

Not annualised

Notes:

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange(s) www.bseindia.com and www.nseindia.com and also on the website of the Company - www.sastasundarventures.com.

2. Exceptional items adjusted in the statement of Profit and Loss are in accordance with IND AS Rule.

Place: Kolkata Date: 10th November, 2023

For and on behalf of the Board Sastasundar Ventures Limited B. L. Mittal Chairman & Managing Director DIN: 00365809

T **TATA**

TATA POWER

(Corporate Contracts Department) Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173188) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

The Tata Power Company Limited hereby invites Expression of Interest 1 eligible parties for "Outline agreement for Survey work for Hydro Division and Hydro Special Projects for Two years" (Tender Ref. No.: CC23PMR037)

For details of pre-qualification requirements, purchasing of tender document, bid security, etc., please visit Tender section of our website (URL: https://www.tatapower.com/tender/tenderlist.aspx). Eligible parties willing to participate may submit their expression of interest along with the tender fee on or before 20th November 2023.

6	CIN: L51909PY1933PLC008493 Regd. Office: C-10 Industrial Estate, 2nd Main Road, Thattanchavady, Puducherry - 605 009. Ph.: 0413-2244007. 2248888, 2248887. E-mail: cs@ravklumardistilleries.com Website: www.ravklumardistilleries.com Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half yearly ended 30th September, 2023 (Rs. in											
SI.	Dantiautana	20.00.0000	Quarter Ende			r ended	Year Ended					
No	Particulars	30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	31.03.2023 Audited					
1	Net Sales / Income from Operations	1645.26	1780.80	1,852.11	3,426.06	4,000.29	7,621.95					
2	Net profit/loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	57.81	(46.69)	5.13	11.13	44.53	(125.14)					
3	Net profit/Loss for the period (before tax after Exeptional and /or Extraordinary Items*)	(159.68)	(46.69)	5.13	(206.36)	44.53	(228.01)					
4	Net profit after Tax, Exceptional and Extraordinary items	(159.68)	(46.69)	5.13	(206.36)	44.53	(228.01)					
5	Total Comprehensive Income After Tax	(159.68)	(46.69)	5.13	(206.36)	44.53	(217.76)					
6	Equity Share Capital	2400.00	2400.00	2,400.00	2,400.00	2,400.00	2,400.00					
	"Reserves (excluding Revaluation											

0.00

0.00

0.00

0.00

1,963.39

RAVI KUMAR DISTILLERIES LIMITED

Note: 1. The above is an Extract of the detailed format of quarterly results filed with the stock exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (listing obligations and disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Half Year ended 30.09.2023 are available on the websites of the Stock Exchange(s) On behalf of the the Board of Directors

0.00

(0.67)

For Ravi Kumar Distilleries Limited RV. RAVIKUMAR *Exceptional items adjusted in the statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules. Managing Director

reserve) as shown in the Audited

Balance Sheet of the previous year* EPS (for continuting and discontinued operations

Extracts of Statement of Consolidated Financial Results

for the quarter and		110.00.00	optonist.,			(₹ in crore)
Particulars	Quarter ended 30	Quarter ended 30	Quarter ended 30	Half-year ended 30	Half-year ended 30	Year ended 31
	September, 2023 (Unaudited)	June, 2023 (Unaudited)	September, 2022 (Unaudited)	September, 2023 (Unaudited)	September, 2022 (Unaudited)	March, 2023 (Audited)
Revenue from continuing operations	3,998	4,218	4,239	8,216	8,234	16,789
Profit from continuing operations before exceptional items, share of profit/(loss) of joint ventures and						
associate and tax	525	740	676	1,265	1,444	2,742
Profit from continuing operations after exceptional items, before share of profit/(loss) of joint ventures and						
associate and tax	627	740	676	1,367	1,444	2,742
4. Profit from continuing operations before tax	615	749	723	1,364	1,520	2,740
5. Profit from continuing operations after tax	495	578	685	1,073	1,326	2,452
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	- !	9	(5)	9	(9)	(18)
7. Profit for the period (5 + 6)	495	587	680	1,082	1,317	2,434
8. Total comprehensive income for the period	859	1,507	1,543	2,366	1,355	1,903
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests						20,387
11. Earnings per share						. []
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	16.80*	20.53*	24.85*	37.33*	48.13*	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹	- !	0.35*	(0.20)*	0.35*	(0.36)*	(0.71)
- Basic and Diluted (for continuing and discontinued	1					
operations) in ₹	16.80*	20.88*	24.65*	37.68*	47.77*	90.95
* Not annualised	<u> </u>					

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and half-year ended 30 September, 2023

						(₹ in crore)
Particulars	Quarter ended 30 September, 2023	Quarter ended 30 June, 2023	Quarter ended 30 September, 2022	Half-year ended 30 September, 2023	Half-year ended 30 September, 2022	Year ended 31 March, 2023
Revenue from operations	1,066	1,135	1,185	2,201	2,410	4,930
2. Profit before exceptional items and tax	171	406	277	577	772	1,265
3. Profit before tax	273	406	277	679	772	1,265
4. Profit after tax	236	328	243	564	624	1,027
5. Total comprehensive income for the period	438	1,133	1,279	1,571	795	968
6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
7. Other equity						15,737
8. Earnings per share						
- Basic and Diluted in ₹	9.26*	12.88*	9.54*	22.14*	24.49*	40.31
[] at a a					l	1

* Not annualised Notes:

Place : Mumbai

- 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2023 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10 November,

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

Managing Director and CEO

R. Mukundan

Date: 10 November, 2023 **TATA CHEMICALS LIMITED**

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

Ipca Laboratories Limited

Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 CIN: L24239MH1949PLC007837

Tel: +91 22 6647 4444, E-mail: investors@ipca.com Website: www.ipca.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED **SEPTEMBER 30, 2023** (₹ Crores)

Sr.			Quarter ended		Half Yea	r Ended	Year ended
No.	Particulars	Sept 30, 2023 Reviewed	June 30, 2023 Reviewed	Sept 30, 2022 Reviewed	Sept 30, 2023 Reviewed	Sept 30, 2022 Reviewed	March 31, 2023 Audited
1	Total Income from operations	2,033.96	1,585.21	1,600.95	3,619.17	3,186.69	6,244.32
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items)	225.36	251.82	223.82	477.18	446.51	745.29
3	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	225.36	251.82	223.82	477.18	446.51	745.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax,						
	after Exceptional and/or Extraordinary items,						
	share of profit / (loss) of associates and						
	joint venture and non-controlling interests	145.06	162.82	143.90	307.88	286.96	471.32
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]	135.73	162.86	143.11	298.59	290.21	486.33
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
7	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	5,816.65
8	Earnings per share of ₹1/- each (not annualised):						
	Basic (₹)	5.72	6.42	5.67	12.14	11.31	18.58
	Diluted (₹)	5.72	6.42	5.67	12.14	11.31	18.58

Notes :

Place : Mumbai Date: November 10, 2023

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the guarter and half year ended on September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com) Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows:

(₹ Crores) Quarter ended Half Year Ended Year ended Particulars Sept 30, March 31, 2023 2023 2022 2023 2022 2023 Reviewed Reviewed Reviewed Total Income from operations 1,662.67 1,486.34 1,494.57 3,149.01 2,972.88 5,814.62 Profit before Tax 245.13 249.58 240.39 494.71 451.78 750.49 Profit after Tax 162.13 166.58 165.63 328.71 305.70 505.70

> By Order of the Board For Ipca Laboratories Limited A. K. Jain Managing Director (DIN 00012657)

Engineering Services

IL&FS Engineering and Construction Company Limited

CIN: L45201TG1988PLC008624

Regd. Office: D.No.8-2-120/113, B-Block,1st Floor, Sanali Info Park, Road No. 2, Banjara Hills, Hyderabad - 500033 Ph: 040-40409333; Fax: 040-40409444; Email: cs@ilfsengg.com; Web: www.ilfsengg.com

nent of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Six months ended September 30, 2023	
(Po to table unless attenuals	

	0	uarter ende	d	Six mont	hs ended	Year ended
Particulars	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
		(Unaudited)		(Unau	dited)	(Audited)
1. Income						
(a) Revenue from operations	7,199	5,488	3,591	12,687	7,503	17,710
(b) Other income	3,618	2,065	661	5,683	1,063	3,855
Total Income	10,817	7,553	4,252	18,370	8,566	21,565
2. Expenses						
(a) Cost of materials consumed	1,693	476	1,051	2,169	1,913	4,048
(b) Subcontracting expense	3,824	1,811	1,446	5,635	3,390	8,220
(c) Employee benefits expense	1,030	942	897	1,972	1,881	3,646
(d) Finance cost	364	690	409	1,054	633	2,307
(e) Depreciation and amortization	172	204	253	376	524	1,018
(f) Other expenses	867	902	675	1,769	1,554	3,660
(g) Expected credit loss and other provisions	-	4,766	684	4,766	684	10,553
Total expenses	7,949	9,791	5,415	17,740	10,579	33,453
3. Profit / (loss) before Exceptional Items and tax (1-2)	2,868	(2,238)	(1,163)	630	(2,013)	(11,888)
4. Exceptional items (net)	-	(667)		(667)	-	512
5. Profit/(Loss) before tax (3-4)	2,868	(1,571)	(1,163)	1,297	(2,013)	(12,400)
6. Tax (expense) / credit						
-Current Tax	-	-		-	-	-
-Deferred Tax	-	-	-	-	-	-
7. Net Profit /(loss) after Exceptional Items and tax (5+6)	2,868	(1,571)	(1,163)	1,297	(2,013)	(12,400)
8. Other Comprehensive Income/(expense)(net of tax)						
a) Remeasurements of the defined benefit plan	39	(11)	•	28	16	(39)
b) Income tax relating to the items that will not be reclassified to profit or loss	-		•		-	-
9. Total comprehensive income for the period (7+8)	2,907	(1,582)	(1,163)	1,325	(1,997)	(12,439)
10. Paid-up equity share capital						
(Face Value of Shares is Rs. 10/- each)	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112
11. Other equity as shown in the audited balance Sheet	-			-	-	(3,23,340)
12. Earnings per equity share (of Rs . 10/- each) (not annualised):						
a. Basic	2.19	(1.20)	(0.89)	0.99	(1.54)	(9.46)
b. Diluted	2.19	(1.20)	(0.89)	0.99	(1.54)	(9.46)
See accompanying notes to the Financial Results						

				(Rs. In Lakhs	, unless other	rwise stated)
	C	uarter ende	d	Six mont	hs ended	Year ended
Particulars	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
		(Unaudited)		(Unaud		(Audited)
1. Income						
(a) Revenue from operations	7,199	5,488	3,591	12,687	7,503	17,710
(b) Other income	3,618	2,065	661	5,683	1,063	3,855
Total Income	10,817	7,553	4,252	18,370	8,566	21,565
2. Expenses						
(a) Cost of materials consumed	1,693	476	1,051	2,169	1,913	4,048
(b) Subcontracting expense	3,824	1,811	1,446	5,635	3,390	8,220
(c) Employee benefits expense	1,030	942	897	1,972	1,881	3,646
(d) Finance cost	364	690	409	1,054	633	2,307
(e) Depreciation and amortization	172	204	253	376	524	1,018
(f) Other expenses	867	902	675	1.769	1.554	3,661
(g) Expected credit loss and other provisions	-	4,766	684	4,766	684	10,553
Total expenses	7,949	9,791	5,415	17,740	10,579	33,453
3. Profit / (loss) before Exceptional Items and tax (1-2)	2,868	(2,238)	(1,163)	630	(2,013)	(11,889)
4. Exceptional items (net)	-	(667)	-	(667)	-	512
5. Profit/(Loss) before tax (3-4)	2,868	(1,571)	(1,163)	1,297	(2,013)	(12,401)
6. Tax (expense) / credit		(1,011,	(1,100)	1,201	(=,0.10)	(12,101)
-Current Tax	_		_		_	_
-Deferred Tax	_		_			_
7. Share of profit in joint ventures accounted for using the equity method	(3)	21	_	18		3
8. Net Profit /(loss) after Exceptional Items and tax (5+6+7)	2.865	(1,550)	(1,163)	1,315	(2,013)	(12,398)
Attributable to:	,	(1,000)	(1,100)	.,	(=,010)	(12,000)
Shareholder of the Company	_		_		_	-
Non controlling interests	_		_			-
9. Other Comprehensive Income/(expense)(net of tax)						
Attributable to:						
Items that will be reclassified to profit or loss						
a) Remeasurements of the defined benefit plan	39	(11)	_	28	16	(39)
b) Income tax relating to the items that will not be reclassified to profit or loss	-	- (11)	_		-	(00)
Shareholder of the Company	39	(11)		28	16	(39)
Non controlling interests	-	(11)	_		- 10	(03)
10. Total comprehensive income for the period (8+9)	2,904	(1,561)	(1,163)	1,343	(1,997)	(12,437)
Attributable to:	2,304	(1,001)	(1,100)	1,040	(1,551)	(12,401)
Shareholder of the Company	_		_			_
Non controlling interests					_	
11. Paid-up equity share capital			_			_
(Face Value Rs. 10/- each)	13,112	13,112	13,112	13,112	13,112	13,112
12. Other equity as shown in the audited Balance sheet	10,112	10,112	10,112	10,112	10,112	(3,23,767)
13. Earnings per equity share (of Rs . 10/- each)						(0,20,707)
(not annualised):						
a. Basic	2.18	(1.18)	(0.89)	1.00	(1.54)	(9.46)
a. Basic b. Diluted	2.18	(1.18)	(0.89)	1.00	(1.54)	(9.46)

The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter and Half Year ended on 30th September 2023, filed with the Stock Exchanges as per Regulation 33 of SEBI(LODR) Regulations, 2015. The detailed and full format of the same are available on the website of the stock exchanges a www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.ilfsengg.com

For IL&FS Engineering and Construction Company Limited

Date: 09.11.2023 KAZIM RAZA KHAN Chief Executive Officer

POSSESSION NOTICE Whereas the Authorised Officer of Asset Reconstruction Company(India)Limited under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security nterest Act 2002, and in exercise of powers conferred under Section13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrowers to repay the amounts mentioned against their respective name together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of publication of the said Notice, along with further interest as applicable, incidental expenses, costs, charge etc incurred till the date of payment and / or realization

Loan Account Number	Borrower Name / Co-Borrower Name	Date of 13(2) Notice & Amount (in Rs.)	Date & Type of Possession
18057300001039	Archana Suraj Thakur (Borrower),	Rs. 5,34,25,780/-	Physical
Selling Bank-	Prakash Gulabsingh Thakur,	as on 08.01.2020	Possession
Federal Bank	Suraj Prakash Thakur (Co-Borrowers)		on 08.11.2023

Description of the Mortgaged Immovable Property: All the piece and parcel of the nortgaged property Flat No.1 on the 1st Floor and Flat No.1 on 2nd Floor, Admeasuring 1060.92 Sq.ft. Carpet Area Each, In the Bungalow No. 39, In Society Known A Balasinor CHSL, Off. S.V. Road, Opposite Fire Bridge, Kandivali (West), Mumbai- 400067, Constructed On Survey No.19, Hissa No.4, Bearing Cts No.246, Situated At Village Poise aluka Andheri, Mumbai Suburban District and Bounded on The North By Bungalow No. 40, On The West By Bungalow No.17 & 18, On The South By Bungalow No.38 And Or The East By Internal Road.

Whereas the borrowers mentioned hereinabove have failed to repay the amounts due notice is hereby given to the borrowers mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorized Officer of Asset Reconstruction Company (India) Ltd. has taken Physical possession of the properties/Secured Assets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above.

The borrowers mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/Secured Assets and any dealings with the said properties/Secured Assets will be subject to the charge of Asset Reconstruction Company (India) Limited.

Date: 11.11.2023

Authorized Officer Asset Reconstruction Company (India) Ltd.

ASSET RECONSTRUCTION COMPANY (INDIA) LTD. CIN No.: U65999MH2002PLC134884 • Website: www.arcil.co.in Registered Office: The Ruby, 10th Floor, 29 Senapati Bapat Marg, Dadar (West) Mumbai - 400028. **Tel. No.:** 022-66581300.

Branch Address: Office No. 704, 7th Floor, Neptune Uptown, Netaji Subhash Marg, Opp. Mulund Post Office, Mulund (West), Mumbai - 400080.

वैंक ऑफ़ इंडिया BOI

NASIK ZONE CHALISGAON BRANCH

POSSESSION NOTICE Whereas

The undersigned being the Authorised Officer of Bank of India, under the securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 01.02.2023 calling upon the borrower Shri. Gorakh Chena Rathod to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,00,798.00 + Uncharged Interest (Rs. One Lakh Seven Hundred Ninety Eight Rupees only + Uncharged Interest) within 60 days from the date of receipt of the said

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described therein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rules 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 8th November 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the BANK OF INDIA, for an amount of Rs. 100,798,00 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY:

S. No. 322/1, House No. 322/1, At Shamwadi, Post Beldarwadi, Tal-Chalisgaon, Dist-Jalgaon.

Bounded by On the North by

House of Dudha Chenu Rathod On the South by Water Tank

On the East by Agri Land of Arjun Chindhu Kumavat

On the West by House of Uttam Nanu Rathod For Bank of India

Authorized Officer Date: 08.11.2023 (Bank of India)

OSB State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168) 6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020.

Phone: 022 - 22053163 / 22053164 / 22053165 E-mail: sbi.05168@sbi.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISO TO RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 29.11.2023 for recovery of Rs.11,54,70,016.95 (Rupees Eleven Crores Fifty Four Lakhs Seventy Thousand Sixteen and Paise Ninety Five Only) as on 30.11.2018 with further interest incidental expenses, and costs etc. thereon due to the Secured Creditor from M/s. Pramukh Car Riders Ltd. (Borrower) and Mr. Bipin Balabhai Bhavsar and Mrs. Dipika Bipin Bhavsar (Guarantors). The Reserve Price will be Rs. 2,70,00,000/- (Rupees Two Crores Seventy Lakhs Only) and the earnest money deposit will be Rs. 27,00,000/- (Rupees Twenty Seven Lakhs Only)

The Bidders should get themselves registered on https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp by providing requisite KYC documents and registration fee as per the practice followed by M/s MSTC Ltd well before the auction date.

Date & Time of public E-Auction 29.11.2023 from 11.00 AM to 04.00 PM with unlimited extensions clause of 10 minutes each.

Property ID No	Detail of Property	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit(Rs.)	Bid increase Amount (Rs.)	Date & time of inspection
SBIN200012529809	Plot No. 21, S. No. 31/1+2+3+4, Sar Potdar Galli, Shashwat Park, Opp Bhosale Mansion, Village Nangargaon, Lonavala, Tal Maval, Dist. Pune 410 401, total area admeasuring 664 Sq. Mtrs.ie. 7147 Sq. Ft. alongwith Bunglow constructed thereon having built-up area admeasuring 5800 Sq. Ft. i.e. 538.83 Sq. Mtrs. in the name of Mr. Bipin B Bhavsar and Mrs Dipika Bipin Bhavsar	(Rupees Two	Rs. 27,00,000/- (Rupees Twenty Seven Lakhs Only)	Rs 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	16.11.2023 Timing 11.00 am to 01.00 pm

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India the Secured Creditor' Website www.sbi.co.in. https://bank.sbi. https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/sarfaesi-and-othersand https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp, https://ibapi.in, or contact to Shri Santosh Chawhan, Authorised Officer, Mob. No. 8879333234, Smt. Kasturi Murthy, City Case Officer, Mob. No. 9820594238.













Date: 11.11.2023 Place : Mumbai

Authorised Officer, State Bank Of India

Extracts of Statement of Consolidated Financial Results	
for the guarter and half year anded 20 Sentember 2022	

for the quarter and half-year ended 30 September, 2023						
						(₹ in crore)
Particulars	Quarter ended 30 September, 2023 (Unaudited)	Quarter ended 30 June, 2023 (Unaudited)	Quarter ended 30 September, 2022 (Unaudited)	Half-year ended 30 September, 2023 (Unaudited)	Half-year ended 30 September, 2022 (Unaudited)	Year ended 31 March, 2023 (Audited)
Revenue from continuing operations Profit from continuing operations before exceptional items, share of profit/(loss) of joint ventures and	3,998	4,218	4,239	8,216	8,234	16,789
associate and tax 3. Profit from continuing operations after exceptional items, before share of profit/(loss) of joint ventures and	525	740	676	1,265	1,444	2,742
associate and tax	627	740	676	1,367	1,444	2,742
4. Profit from continuing operations before tax	615	749	723	1,364	1,520	2,740
5. Profit from continuing operations after tax	495	578	685	1,073	1,326	2,452
6. Profit/(loss) from discontinued operations after tax	-	9	(5)	9	(9)	(18)
7. Profit for the period (5 + 6)	495	587	680	1,082	1,317	2,434
8. Total comprehensive income for the period	859	1,507	1,543	2,366	1,355	1,903
9. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
10. Other equity and Non-controlling interests 11. Earnings per share						20,387
- Basic and Diluted (for continuing operations) in ₹	16.80*	20.53*	24.85*	37.33*	48.13*	91.66
- Basic and Diluted (for discontinued operations) in ₹ - Basic and Diluted (for continuing and discontinued	-	0.35*	(0.20)*	0.35*	(0.36)*	(0.71)
operations) in ₹	16.80*	20.88*	24.65*	37.68*	47.77*	90.95

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results

for the quarter and half-year ended 30 September, 2023

						(₹ in crore)
Particulars	Quarter ended 30 September, 2023	Quarter ended 30 June, 2023	Quarter ended 30 September, 2022	Half-year ended 30 September, 2023	Half-year ended 30 September, 2022	Year ended 31 March, 2023
1. Revenue from operations	1,066	1,135	1,185	2,201	2,410	4,930
2. Profit before exceptional items and tax	171	406	277	577	772	1,265
3. Profit before tax	273	406	277	679	772	1,265
4. Profit after tax	236	328	243	564	624	1,027
5. Total comprehensive income for the period	438	1,133	1,279	1,571	795	968
6. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255
7. Other equity						15,737
8. Earnings per share						
- Basic and Diluted in ₹	9.26*	12.88*	9.54*	22.14*	24.49*	40.31
* Not apprecised						

Notes:

Not annualised

- 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financia results for the quarter and half-year ended 30 September, 2023 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10 November 2023.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

R. Mukundar

Place: Mumbai Date: 10 November, 2023

Managing Director and CEO

TATA CHEMICALS LIMITED Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN to the members of the public at large that Mr. Aashish Kiran Shah and Mr. Ameya Aashish Shah are proposing to sale Flat No. 2202 admeasuring 170 Square Meters (carpet area) on the residential level numbered at 22 (21st Floor as per IOD) "Flat") along with Four (4) Car Parking Spaces allotted as an exclusive additional amenity confined to the Flat in Tower A of the building known as "DB Crown" being constructed on all that piece of leasehold and freehold land admeasuring totally as per extract from survey register for the town and island Bombay admeasuring 23291.52 Square Meters along with structure standing thereon situated at Gokhale Road (south) Prabhadevi, Mumbai-400025 and out of Final Plot No. 1043 of TPS-IV, Mahim Division bearing C. S. No. 1123 as more particularly described Schedule hereunder written to our clients. All those persons having any right, title, interest. claim by way of inheritance, share, sale, mortgage, transfer, lease, lien, charge, gift, devise sub-lease, lien, heirship, or otherwise howsoever, are hereby required to give notice thereof to the undersigned at Mr. Ashvin Mehta, Advocate, 501, D Wing, Jyoti Arch, S. V. Road, Kandivali West, Mumbai-400 067, within 14 days from the date of publication of this notice, failing which the claim if any, shall deemed to have been waived and our clients will complete purchase transaction without any reference to such claim/s.

THE SCHEDULE OF THE

PREMISES ABOVEREFERRED TO : Flat No. 2202 admeasuring 170 Square Meters (carpet area) on the residential level numbered at 22 (21st Floor as per IOD) ("Flat") along with Four (4) Car Parking Spaces allotted as an exclusive additional amenity confined to the Flat in Tower A of the building known as "DB Crown" being constructed on all that piece of leasehold and freehold land admeasuring totally as per extract from survey register for the town and island Bombay admeasuring 23291.52 Square Meters along with structure standing thereon situated at Gokhale Road

1043 of TPS-IV. Mahim Division bearing C. S. No. 1123. Dated this 4th day of November,


(south) Prabhadevi, Mumbai-

400025 and out of Final Plot No.

Ashvin Mehta Advocate

Office No. 501, Jyoti Arch, S. V. Road, Kandivali West, Mumbai-400 067







ई- निविदा सूचना

दिनांक: १०/११/२०२३ आयुक्त, पनवेल महानगरपालिका खालील नमूद कामाकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सिडको इत्यादी शासकीय/निम शासकीय (Central Government/State Government/Government undertaking) विभागात खालील कामासाठी पात्र अनुभवी

ठेकेदाराकडून बी-१ शतमान पध्दतीनुसार फेर निविदा मागवित आहेत. निविदा क. कामाचे नाव निविदा रक्कम रु. (Without GST) PMC/CE/२२२/ पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती - ब मधील खिडूकपाडा येथील पनवेल महामार्ग व स्टील मार्केट रोड २०२३-२४ ४,३६,१९३/-

मधील पाईप गटार व रस्त्याची दरुस्ती करणे. या कामाच्या ई-निविदेबाबतची माहिती शासनाच्या 'http://mahatenders.gov.in' या संकेतस्थळावर दि. १३/२२/२०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित निविद्धाधारकांनी याची नोंद्र घ्यावी.

> (डॉ. प्रशांत रसाळ) अतिरिक्त आयुक्त-। पनवेल महानगरपालिका



HP Adhesives Limited

Registered Office: 11 Unique House, Chakala Cross Road, Chakala, Andheri (East), Mumbai 400099 Corporate Office: 501, 5th Floor, C Wing, Business Square, Chakala, Andheri (East), Mumbai 400093. Website: www.hpadhesives.com, Email: investors@hpadhesives.com, Tel.:022 6819 6300 CIN: L24304MH2019PLC325019

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023

(Rs. In Lakhs)

						,	
Sr.	Particulars Particulars	0	uarter Ende	ı	Half Yea	ar Ended	Year Ended
No.		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	6,341.14	6,030.66	5,913.10	12,371.80	12,191.73	23,593.06
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,						
	Exceptional and/or Extraordinary items#)	686.74	585.82	354.89	1,272.56	541.75	1,640.90
3	Net Profit / (Loss) for the period before Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	709.14	585.82	291.10	1,294.95	477.96	1,503.36
4	Net Profit / (Loss) for the period after Tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	524.27	451.32	251.17	975.59	388.29	1,085.81
5	Total Comprehensive Income for the period						
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
	and other Comprehensive Income (after Tax)	528.82	453.56	254.81	982.38	402.79	1,094.89
6	Paid up Equity Share Capital (Face Value of						
	₹ 2/- per equity share) (Refer point 4 of Notes)	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49	1,837.49
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						12,991.33
8	Earning Per Share (Face value ₹ 2/- per equity						
	share) not annualised for quarters and half year.						
	(Refer point 4 of Notes)						
	Basic in ₹	0.57	0.49	0.27	1.06	0.42	1.18
	Diluted in ₹	0.57	0.49	0.27	1.06	0.42	1.18
M.	-1				•	•	

- The above is an extract of the detailed format of financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the company's website (www.hpadhesives.com).
- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on November 09, 2023.
- The limited review as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015 has been completed by the auditor of the Company.
- At the Annual General Meeting (AGM) of the members of the Company held on September 29, 2023, the shareholders of the Company approved sub-division of one (1) equity share having face value of Rs. 10/- (Rupees Ten only) fully into five (5) equity shares having face value of Rs. 2/- (Rupees Two only) each. Subsequent to guarter ended Sept 30, 2023, this subdivision has come into effect from November 09, 2023 (record date). However, the basic & diluted Earnings Per Share (EPS) of the current quarter and all comparative periods presented have been re-calculated based on number of outstanding shares in respective periods, as increased by sub-divison of shares.

For HP Adhesives Limited

Place: Mumbai Date: 09/11/2023 Karan Haresh Motwani Managing Director DIN: 02650089

RASHTRIYA CHEMICALS AND FERTILIZERS LIMITED 7 (A Government of India Undertaking)

Regd. Office: "Priyadarshini", Eastern Express Highway, Sion, Mumbai 400022 | Website: www.rcfltd.com

CIN: L24110MH1978G0I020185 Azadi Ka Amrit Mahotsav

Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30TH SEPTEMBER 2023 (* in Crore)

		Unaı	ıdited	Unaı	udited	Audited
SI.	Particulars Particulars	Quarte	r ended	Half Yea	ar ended	Year ended
No.		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		1	2	3	4	5
1.	Total income from operations	4155.19	5575.95	8198.14	10532.46	21451.54
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	72.18	315.65	138.61	719.02	1179.67
	and / or Extraordinary items)					
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional	72.18	315.65	163.89	719.02	1273.14
	and/ or Extraordinary items)					
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after exceptional	51.03	261.91	118.82	561.51	966.31
	and / or Extraordinary items)					
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising	49.42	258.51	116.48	558.82	934.44
	Profit / (Loss) for the period (after tax) and other					
	Comprehensive Income (after Tax)					
6.	Paid Up Equity Share Capital	551.69	551.69	551.69	551.69	551.69
7.	Reserves / Other Equity (excluding Revaluation Reserves)	4154.91	3889.00	4154.91	3889.00	4038.43
8.	Net Worth	4706.60	4440.69	4706.60	4440.69	4590.12
9.	Outstanding Debt (Long term)	1426.26	1201.43	1426.26	1201.43	1132.57
10.	Long Term Debt Equity ratio	0.30 : 1	0.27 : 1	0.30 : 1	0.27 : 1	0.25 : 1
11	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (₹)*					
	(i) Basic (₹)	0.92	4.75	2.15	10.18	17.52
	(ii) Diluted (₹)	0.92	4.75	2.15	10.18	17.52
12.	Debenture Redemption Reserve	**Refer Note				
13.	Debt Service Coverage Ratio*	1.32	2.20	1.96	3.78	5.03
14.	Interest Service Coverage Ratio	3.92	7.29	4.01	8.52	7.22

Not annualised in case of quarterly and half yearly figures.

** In accordance with Gazette Notification No. GSR 574(E) dated 16th August, 2019 issued by Ministry of Corporate Affairs Company is not required to create Debenture Redemption Reserve in respect of the above referred debentures as they have been issued on private placement basis

Formula used for calculation of Ratios:

a. Debt: equity Ratio = (Long Term Borrowings + Current maturities of Long Term Borrowings) / (Shareholders funds)

b. Debt Service Coverage Ratio = (Profit before Finance costs, Depreciation, Exceptional Items and Tax) / (Finance Costs + Current maturities of Long Term Borrowings)

c. Interest Service Coverage Ratio = (Profit before Finance costs, Depreciation, Exceptional Items and Tax) / (Finance Costs) umbers of Unaudited Standalone Einangial Degulte of the Company are as under

key numbers of Unaudited Standaione Financial Results of the Company are as under:						
Boll Lon	Quarte	r Ended	Half Yea	ır ended	Year ended	
Particulars	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	
Total income from operations	4155.19	5575.95	8198.14	10532.46	21451.54	
Profit / (Loss) before tax	72.79	311.20	164.66	710.05	1273.98	
Profit / (Loss) after tax	51.64	257.46	119.59	552.54	967.15	
Total Comprehensive Income for the period	50.03	254.06	117.25	549.85	935.28	
Notes: (1) The above financial results are drawn in accordance with the accounting policies	consistently follows	od hythe Company	The reculte have her	on reviewed by the A	udit Committee and	

approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. These Results have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The results for the quarter and half year ended 30th September, 2023 are in compliance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016, (3) Government of India has announced revised nutrient based subsidy rates on phosphatic and potassic fertilizers effective from 01st October, 2023 which has witnessed a significant reduction. Accordingly the subsidy on unsold inventory including stocks held by wholesalers and retailers which are yet to be sold to the farmers and confirmed through POS stands reduced, adversely impacting profitability by about ₹ 335.21 crore for the quarter and half year ended 30th September, 2023. (4) The above is an extract of the detailed format of the Financial Results for quarter and half year ended on 30th September, 2023 filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated Financial Results are available on the website of the Company at www.rcfltd.com and also available on the website of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com









For and on behalf of the Board of Directors RASHTRIYA CHEMICALS AND FERTILIZERS LIMITED (S. C. Mudgerikar) Chairman & Managing Director DIN: 03498837

जाहीर सूचना

आमचे अशील हे **मे. ओरियाना इन्व्हेस्ट** प्रा. लि. यांच्याकडून गाव अंधेरी, मुंबई चे जिमन धारक सी.टी.एस क्र. १९५ चे ते सर्व भाग आणि विभाग वर बांधकामित रूस्मतजी एलिट सी.एच.एस.लि., डी.एन.नगर, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३ एलिट अशा ज्ञात बिल्डिंग च्या बी विंग मध्ये ५वा मजला, निवासी फ्लॅट क्र. ५०२ हे खरेदी करण्यास इच्छुक आहेत. कोणत्याही व्यक्तींना सदर प्रस्तावित व्यवहाराकरिता कोणत्याही प्रकारचा कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध किंवा दावा आणि/किंवा कोणताही आक्षेप असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात पुरक दस्तावेजांसह सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून **चौदा दिवसांच्या** आत संपर्क करावा. कसर केल्यास, आमचे अशील कोणत्याही तशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय सदर व्यवहाराची अंतिम प्रक्रिया करतील आणि तसे जर काही असल्यास ते त्यागित/परित्यागीत मानले जातील.

सही / -के. आर. पारेख अँड कं. करिता, भागीदार

वकील आणि सॉलिसिटर्स पत्त.:- परिमल, ३, आनंद नगर, एस. एन. रोड,अंधेरी (पूर्व), मंबई - ४०० ०६९. दिनांक : ११ नोव्हेंबर, २०२३

PUBLIC NOTICE

Mr. Shaikh Sirajuddin Kasam is member of the Patel Chawl SRÁ Co-Operative Housing Society imited, having address at Flat No. 414, A-Wing Azim Nagar, Near Railway Station, Jogeshwai (West), Mumbai - 400102. Mr. Shaikh Sirajuddi Kasam was died on 31/07/2021. Society ha received an application from Mr. Javed Ahmed Sirajuddin Shaikh, Mr Parvez Sirajuddin Shaikh & Mrs. Parveen Nazir Shaikh (Son & Daughter) of late Mr. Shaikh Siraiuddin Kasam for transfer of right title, interest shares of above said flat fron deceased member Mr. Shaikh Sirajuddin Kasam t their names Mr. Javed Ahmed Siraiuddin Shaikh Mr Parvez Sirajuddin Shaikh & Mrs. Parveen Nazii Shaikh (Son & Daughter) has submitted the Affidavit cum Declaration and will for the noobjection from legal heir for the same. Society hereby invites claims or objection from the heir or other claimant or claimants/ objector or objector. to the transfer of the said shares and interest o the deceased member in the capital/ property o the society within a period of 15 days from the publication of this notice, with copy of such documents and other proofs in support of his/her. their claims objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and nterest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye–laws of the society. The laims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of deceased member in the capital/property of the society sha<mark>ll</mark> be dealt with in manner provided under the bye laws of the society. A copy of the registered byelaws of the society is available for inspection by the claimants / objections, in the office of the society / with the Secretary of the society between 12.30 p.m. to 1.30 p.m. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

Hon. Secretary For and on behalf of Patel Chawl SRA Co-Op. Hsg. Soc. Ltd Place - Mumbai | Date - 11.11.2023

A ICICI Bank

सांकेतिक कब्जा सूचना बंगळरू-५६००६/

नेम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअ ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचत नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ० दिवसांत करण्यात सांगितले होते

कमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्ण-क्रण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) . तर्गत सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन राहील

अ.	कर्जदाराचे नाव/	मिळकतीचे वर्णन/	मागणी सूचनेची तारीख/	शाखेचे
क्र.	कर्ज खाते क्रमांक	सांकेतिक कब्जाची तारीख	मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	नाव
٧.	संदेशा/ संगीता कुमारी/ विनोदा नाईक/ एलबीएमएनजी००००५१३४००६	कर्ज दस्ताऐवजात वर्णन केल्याप्रमाणे/ मिळकत दस्ताऐवज समाविष्ट सर्व्हें क्र.३ ३६ए, ब्रह्मा लिंगेश्वर अनुग्रह मुडेलकडा मुनियाल पोस्ट वरंगा सर्व्हें क्र.३ ३६ए करकाळा तालुक्यातील आजेकरू होबळी, वरंगा गाव पंचायत च्या हर्द्दी मध्ये, कर्नाटक उडुपी- ५७६१०१ (मोजमापित क्षेत्र चे ४०४.६९ चौ.मी उत्तर: त्याच सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, दक्षिण: त्याच सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, पर्राच्या सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, पर्राच्या सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, पर्राच्या सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, परिच्या: त्याच सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, परिच्या: त्याच सर्व्हें क्र. चा उर्विरत भाग, परिच्या: त्याच सर्व्हें क्र. चा उर्विरत भागत रस्ता राजीव./ सांकेतिक तावा मिळण्याची तारीख ०५/११/२०२३	१९.०६.२०२३ रु. ९,७१,११६.००/-	मंगलोर

वरील नमुद कर्जदार/हमीदारांस याद्वारे ३० दिवसांत रकमेचा भरणा करण्यास सुचना देण्यात येत आहे, अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या) नियम ८ आणि ९ च्या तरतृदीं अंतर्गत सदुर सुचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील दिनांक: नोव्हेंबर १०, २०२३ प्राधिकत अधिकारी आयमीआयमीआय बँक लिमिटेड स्थळ : मुंबई



BLUE JET HEALTHCARE LIMITED

Registered and Corporate Office: 701, 702, 7 Floor, Bhumiraj Costarica, Sector 18, Sanpada, Navi Mumbai Thane – 400 705, Maharashtra, India; **Telephone:** +91 (22) 69891200 Contact Person: Sweta Poddar, Company Secretary and Compliance Officer Telephone: +91 (22) 69891200; E-mail: companysecretary@bluejethealthcare.com;
Website: www.bluejethealthcare.com. Corporate Identity Number: U99999MH1968PLC014154

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND **HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023**

							₹ millions
		Thr	ee Months En	ded	Six Mont	hs Ended	Year Ended
Sr.	Particulars	30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2023	30-09-2022	31-03-2023
No.		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,895.65	1,846.04	1,970.98	3,741.70	3,459.75	7,449.38
2	Net Profit / (Loss) from Ordinary Activities Before Tax	643.26	579.21	590.61	1,222.49	955.04	2,166.11
3	Net Profit / (Loss) from Ordinary Activities After Tax	478.70	441.21	439.54	919.93	717.97	1,600.27
4	Net Profit / (Loss) for the Period after Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	478.70	441.21	439.54	919.93	717.97	1,600.27
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) atributable to the company)	479.43	441.94	440.39	921.40	719.67	1,599.44
6	Paid-up Equity Share Capital (Face Value ₹ 2 per share)	346.93	346.93	346.93	346.93	346.93	346.93
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown in the Balance Sheet of Previous Year)						6,467.93
8	Earnings per Share of Face value ₹ 2/- each*						
	(a) Basic - (₹)	2.76	2.54	2.53	5.30	4.14	9.23
	(b) Diluted - (₹)	2.76	2.54	2.53	5.30	4.14	9.23
	*EPS are not annualised for interim periods						

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Lisiting and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.bseindia.com, www.nseindia.com and also on the company's website

The above financial results of the Company for the three months and six months ended September 30, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on November 10, 2023. Further, the above financial results have been reviewed by the Statutory Auditor of the Company.

The spirit of Mumbai is now 94 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

SHIRPUR GOLD REFINERY LIMITED Read. Office: Refinery Site. Shirpur. Dist. Dhule. Maharashtra- 425405 CIN: L51900MH1984PLC034501 www.shirpurgold.com							
EXTRACT OF FINANCIAL					(Rs. in lacs except		
	I	STANDALONE		.,,	CONSOLIDATED)	
Particulars	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	Quarter ended	Quarter ended	Half Year ended	
raiticulais	30-Sept-23	30-Sept-22	30-Sept-2023	30-Sept-23	30-Sept-22	30-Sept-2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total Income from Operations	-	-	-	79,057.70	122,271.95	189,375.16	
2. Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or							
Extraordinary items)	(1,110.73)	(1,152.16)	(2,197.21)	(560.40)	(934.76)	(1,309.54)	
3. Net Profit / (Loss) for the period before tax	(1,110.73)	(1,152.16)	(2,197.21)	(560.40)	(934.76)	(1,309.54)	
4. Net Profit / (Loss) for the period after tax	(1,110.73)	(1,152.16)	(2,197.21)	(560.40)	(934.76)	(1,309.54)	
5. Total Comprehensive Income for the period	(1,110.73)	(1,152.16)	(2,197.21)	(560.40)	(934.76)	(1,309.54)	
Paid-up equity share capital	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	2,913.72	
7. Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and							
discontinued operations) -							
1. Basic	(3.81)	(3.95)	(7.54)	(1.92)	(3.21)	(4.49)	
2. Diluted	(3.81)	(3.95)	(7.54)	(1.92)	(3.21)	(4.49)	
NOTES: (1) The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Regulations, 2015, (2) The full format of the aforesaid quarter ended financial results are available on the Stock Exchange websites.							

w.nseindia.com and www.bseindia.com respectively and Company's website at www.shirpurgold.co For Shirpur Gold Refinery Ltd

Prakash Chandra Pande

(रु. लाखांत)

आर्शिया लिमिटेड

सीआयएन : एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७

Date: 09th November 2023

नोंदणीकृत कार्यालय : २०५ आणि २०६ (भाग), २ रा मजला, सीजे हाऊस, शिवसागर इस्टेट, एफ ब्लॉक, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००१८, दूरध्वनी क्र. ०२२-४२३०५५००, ईमेल आयडी : info@arshiyalimited.com, वेबसाईट : www.arshiyalimited.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

							(रु. लाखांत)	
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपले	ले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३	
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४६८.१४	४७५.८६	७९७.२७	988.00	२,३३०.८७	४,१४३.६५	
7	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	(३,२९२.५०)	(६,९२१.२४)	(३,५९१.१०)	(१०,२१३.७४)	(५,०२३.४१)	(१८,१४८.१८)	
3	करपूर्व नफा/(तोटा)	(३,२९२.५०)	(६,९२१.२४)	(३,५९१.१०)	(१०,२१३.७४)	(५,०२३.४१)	(१८,१४८.१८)	
8	करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(३,२९२.५०)	(६,९२१.२४)	(३,५९१.१०)	(१०,२१३.७४)	(५,०२३.४१)	(१८,१४८.१८)	
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून	(३,२९१.३९)	(६,९२०.१३)	(३,५९२.७७)	(१०,२११.५२)	(५,०२६.७४)	(१८,१४३.७४)	
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रती भाग रु. २/-)	५,२६९.५२	५,२६९.५२	५,२४५.५२	५,२६९.५२	५,२४५.५२	५,२६९.५२	
G	इतर इक्विटी						६८,०१७.२७	
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २ चे) (अखंडीत आणि खंडीत कामकाजासाठी)							
	– मुलभूत	(१.२५)*	(२.६३)*	*(e, き, り)	*(১১.٤)	*(5.85)	(६.९१)	
	- सौम्यिकृत	(१.२५)*	(२.६३)*	(१.३७) *	*(১১.६)	(१.९२)**	(६.९१)	
	(*अवार्षिक)							

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपले	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०९.२०२३	३०.०६.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	38.03.2023
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४,११४.२२	३,६७१.२२	३,९७५.४२	७,७८५.४४	८,४३२.०२	१६,२१७.५८
2	अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/(तोटा)	(५,३२७.८१)	(१०,१५८.६०)	(६,४३९.०९)	(१५,४८६.४१)	(९,९११.६४)	(२३,८५८.४३)
3	करपूर्व नफा/(तोटा)	(५,३२७.८१)	(१०,१५८.६०)	(६,४३९.०९)	(१५,४८६.४१)	(१,६८९.८१)	(१५,६३६.६०)
8	अखंडीत कामकाजातून करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(५,३८१.४९)	(१०,१५८.६०)	(६,४७१.७२)	(१५,५४०.०९)	(१,७३६.१५)	(१५,६८२.४५)
ų	खंडीत कामकाजातून नफा/(तोटा)	(१.२०)	(0.60)	(०.८५)	(१.९०)	(१.२४)	(२.२४)
ξ	करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(५,३८२.६९)	(१०,१५९.३०)	(६,४७२.५७)	(१५,५४१.९९)	(१,७३७.३९)	(१५,६८४.६९)
O	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न(करोत्तर) धरून)	(५,३८१.२६)	(१०,१५७.५८)	(६,४७४.४०)	(१५,५३८.८४)	(१,७४१.०७)	(१५,६७७.७७)
۷	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रती भाग रु. २/-)	५,२६९.५२	५,२६९.५२	५,२४५.५२	५,२६९.५२	५,२४५.५२	५,२६९.५२
9	इतर इक्विटी						१०,५०५.०५
१०	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २ चे) (अखंडीत आणि खंडीत कामकाजासाठी)						
	– मुलभूत	(२.०४)*	(३.८६)*	(२.४७) [*]	(4.90)**	(0.55)*	(५.९५)
	– सौम्यिकृत	(२.०४)*	(३.८६) *	(२.४७)*	(4.90)*	(o.ξξ)*	(५.८५)
	(*अवार्षिक)						
_		, , , ,					

टीपा : १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंज कडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज च्या वेबसाईटस (www.nseindia.com) आणि (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.arshiyalimited.com) वर उपलब्ध आहे.

२. वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले आहे आणि ०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजूर केले आर्शिया लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

अजय एस. मित्तल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००२२६३५५



राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फटिलाइझर्स लिमिटेड

CIN: L24110MH1978G0I020185 आज़ादी क , नोंदणीकृत कार्यालय: "प्रियदर्शनी", पूर्व द्वतगती महामार्ग, सायन, मुंबई - ४०००२२. वेबसाईट: www.rcfltd.com





ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९ नोव्हेंबर, २०२३

दि ३० संप्टेबर, २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि सहा महिन्यांकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा सारांश (₹ कोटीत)

		अलेखा	परिक्षित	अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित
अ.	विवरण	संपलेले	त्रैमासिक	संपलेले	सहा महिने	संपलेले वर्ष
क्र.	विवर्ष	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
		१	२	₹	४	ų
१.	कार्यातून एकूण उत्पन्न	४१५५.१९	५५७५.९५	८१९८.१४	१०५३२.४६	२१४५१.५४
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि /	७२.१८	३१५.६५	१३८.६१	७१९.०२	११७९.६७
	किंवा असामान्य बाबींपूर्व)					
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /	७२.१८	३१५.६५	१६३.८९	७१९.०२	१२७३.१४
	किंवा असमान्य बाबीं पश्चात)					
٧.	करपश्चात कालावधिकारिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक आणि /	५१.०३	२६१.९१	११८.८२	५६१.५१	९६६.३१
	किंवा असमान्य बाबींपश्चात)					
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/	४९.४२	२५८.५१	११६.४८	५५८.८२	९३४.४४
	(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)					
ξ.	भरणा केलेले सम भाग भांडवल	५५१.६९	५५१.६९	५५१.६९	५५१.६९	५५१.६९
७.	राखीव / इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकन राखीव वगळून)	४१५४.९१	३८८९.००	४१५४.९१	३८८९.००	४०३८.४३
८.	एकूण मूल्य	४७०६.६०	४४४०.६९	४७०६.६०	४४४०.६९	४५९०.१२
٩.	थकीत कर्ज (दीर्घकालीन)	१४२६.२६	१२०१.४३	१४२६.२६	१२०१.४३	११३२.५७
१०.	दीर्घकालीन कर्ज इक्विटी प्रमाण	०.३०:१	०.२७ : १	०.३० : १	०.२७ : १	०.२५ : १
११.	प्रति भाग उत्पन्न (₹१०/- प्रत्येकी)(₹)*					
	(i) मूळ (₹)	0.97	४.७५	२.१५	१०.१८	१७.५२
	(ii) सौम्यीकृत (₹)	0.97	४.७५	२.१५	१०.१८	१७.५२
१२.	डिबेंचर रिडेम्प्शन रिझर्व्ह	** टिप पहा	** टिप पहा	** टिप पहा	** टिप पहा	** टिप पहा
१३.	कर्ज सेवा कव्हरेज प्रमाण *	१.३२	२.२०	१.९६	८७.६	५.०३
१४.	व्याज सेवा कव्हरेज प्रमाण	३.९२	७.२९	४.०१	८.५२	७.२२

त्रैमासिक आणि सहा महिने संपलेल्या आकडेवाारीच्या बाबतीत वार्षिकीकत नाही.

** मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कंपनीने जारी केलेल्या १६ ऑगस्ट, २०१९ च्या राजपत्रातील आर्धसचूना क्रमांक जीएसआर ५७४(ई) नुसार वरील संदर्भित डिबेंचरच्या संदर्भात डिबेंचर रिडेम्पशन रिझर्व्ह तयार करणे आवश्यक नाही कारण ते खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर जारी केले गेले आहेत.

गुणोत्तरांच्या गणनेसाठी वापरलेले सत्रः

अ) कर्ज : इक्विटी गुणोत्तर:(दीर्घकालीन कर्ज + दीर्घ मुदतीच्या कर्जाची चालू परिपक्वता) / (भागधारक निधी) ब) कर्ज सेवा कन्हरेज प्रमाण: (वित्त खर्च, घसारा, अपवादात्मक वस्तू आणि कर पूर्वीचा नफा) / (वित्त खर्च + दीर्घ मुदतीच्या कर्जाची चालू परिपक्वता)

क) व्याज सेवा कव्हरेजप्रमाण : (वित्त खर्च, घसारा, अपवादात्मक वस्तू आणि कर पूर्वीचा नफा) / (वित्त खर्च)

कंपनीच्या स्वतंत्र वित्तीय निष्कर्षाचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:


(₹ कोटीत)

विवरण	संपलेले	त्रैमासिक	संपलेले र	संपलेले वर्ष	
विवरण	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
कार्यातून एकूण उत्पन्न	४१५५.१९	५५७५.९५	८१९८.१४	१०५३२.४६	२१४५१.५४
करपूर्व नफा/(तोटा)	७२.७९	३११.२०	१६४.६६	७१०.०५	१२७३.९८
करपश्चात नफा/(तोटा)	५१.६४	२५७.४६	११९.५९	५५२.५४	९६७.१५
कालावधीकरिता एकण सर्वसमावेशक उत्पन्न	4003	24 X 0 E	११७ २५	488 /4	९३५ २८

टिप्पणी : (१) वरील वित्तीय निष्कर्ष कंपनीने सातत्याने अंगिकारलेल्या लेखा धोरणांनुसार काढले आहेत. हे निष्कर्ष लेखा सिमतीद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत आणि संचालक मंडळाद्वां दि. १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजूर केले आहेत. हे निष्कर्ष सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियमन ३३ व नियमन ५२ अन्वये आवश्यकतेनुसार वैधानिक लेखापरिक्षकांद्वारे पुनरावलोकित करण्यात आले आहेत. (२) दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांचे निष्कर्ष, कंपन्यांच्या (भारतीय लेखा मानक) नियम, २०१५ चा नियम ३ आणि कंपन्या (भारतीय लेखा मानक) सुधारणा नियम, २०१६ सह वाचावयाच्या कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहीत केल्यानुसार भारतीय लेखा मानकाचे अनुपाल-करीत आहेत. (३) भारत सरकारने ०१ ऑक्टोबर २०२३ पासुन प्रभावी फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांवर, पोषक तत्वांवर आधारित अनुदानाचे सुधारित दर जाहीर केले आहेत. त्यानुसार घाऊव आणि किरकोळ विक्रेत्यांकडे असलेल्या साठ्यांसह न विकल्या गेलेल्या इन्हेंटरीवरील सबसिडी जी शेतकऱ्यांना विकली जायची बाकी आहे आणि पीओएस स्टॅंडद्वारे पृष्टी करण्यात आली आहे. त्यात लक्षणीय घट झाली आहे, त्यामुळे दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांसाठी सुमारे ₹ ३३५.२१ कोटी नफ्यावर विपरित परिणाम झाला आहे. (४) वरील निष्कर्ष ह दि. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांच्या वित्तीय निकालांच्या विस्तृत प्रारुपाचा सारांश आहे, जे सेबी (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ च्या अन्वये बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे दाखल करण्यात आले आहेत. स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निकालांचे विस्तृत प्रारूप कंपनीच्या www.rcfltd.com या वेबसाईटवर आणि www.bseindia.com आणि www.nseindia.com या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.



स्थळ: मुंबई







संचालक मंडळाच्या वतीने व च्या करिता राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड (एस. सी. मुडगेरीकर) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०३४९८८३७

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठीचे एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (₹ कोटीत तपशील संपलेल्या तिमाहीसाठी तिमाहीसाठी तिमाहीसाठी अर्धवर्षासाठी अर्घवर्षासाठी वर्षासाठी ३० सप्टेंबर, २०२२ ३० सप्टेंबर, २०२३ ३० सप्टेंबर, २०२२ ३१ मार्च, २०२३ ३० सप्टेंबर, २०२३ ३० जून, २०२३ (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) १ प्रवर्तनातून चालू ऑपरेशन्सतून उत्पन्न 3,996 ४,२१८ 8,239 ८,२१६ ۷,२३४ १६,७८९ कंपनीच्या नफा / (तोटा)चा हिस्सा आणि कर १,२६५ १,४४४ २,७४२ चालू ऑपरेशन्सतून अपवादासक बाबीनंतरचा नफा, सहयोगी कंपनीच्या नफा/(तोटा)पूर्वीचा हिस्सा आणि कर 303 8.380 8.888 2.082 ६२७ 080 चालू ऑपरेशन्सतून करापूर्वीचा नफा 623 १,३६४ १,५२० 2,080 ६१५ ७४९ चालू ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा १,३२६ २,४५२ ४९५ 400 864 १,०७३ ६ बंद ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा/(तोटा) (५) (९) (१८) ७ कालावधीकरिता नफा (५+६) १,३१७ २,४३४ ४९५ 460 ६८० १,०८२ ८ कालावधीकरिता एकुण व्यापक उत्पन्न १,५४३ २,३६६ १,३५५ 649 १,५०७ १,९०३ ९ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ ९०चे दर्शित मूल्य) २५५ २५५ २५५ २५५ २५५ 244 १० इतर भांडवल आणि नॉन कंट्रोलींग इंट्रेस्ट २०,३८७ - मूळ आणि सौम्यीकृत (चालू ऑपरेशन्ससाठी) ₹ मध्ये १६.८०* २०.५३* २४.८५* 30.33* *ዩያ.১ሄ ९१.६६ – मूळ आणि सौम्यीकृत (बंद ऑपरेशन्ससाठी) ₹ मध्ये ०.३५* (0.70)* o.३५* (0.38)* (१७.०) - मूळ आणि सैाम्यीकृत (चालू आणि वंद ऑपरेशन्ससाठी) ₹ मध्ये २४.६५* ३७.६८* 80.00 90.94 वार्षिकीकृत नसलेले

(₹ कोटीत` तपशील संपलेल्य संपलेल्या संपलेल्या संपलेल्या संपलेल्या संपलेल्या तिमाहीसाठी तिमाहीसाठी तिमाहीसाठी अर्धवर्षासाठी अर्धवर्षासाठी वर्षासाठी ३० सप्टेंबर, २०२२ ३० सप्टेंबर, २०२३ ३० सप्टेंबर, २०२३ ३० सप्टेंबर, २०२२ ३१ मार्च, २०२३ ३० जून, २०२३ १ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न १,०६६ १,१३५ १,१८५ 2,208 २ अपवादात्मक वावी आणि करापूर्वीचा नफा १७१ 200 १,२६५ १,२६५ 203 ४०६ 200 ६७९ 902 २३६ 376 283 ५६४ ६२४ १,०२७ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न 836 १,१३३ १,२७९ १,५७१ 684 ९६८ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य) 244 244 २५५ 244 २५५ ७ इतर भांडवल १५,७३७ ८ प्रती समभाग प्राप्ती - मूळ आणि सौम्यीकृत ₹ मध्ये ९.२६' १२.८८* ९.५४' 22.88 २४.४९ ४०.३१ वार्षिकीकृत नसलेले

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठीचे लेखापरीक्षित एकल वित्तीय निष्कर्षांचा उतारा

- सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्थवर्षाकरीता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरीता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्पांचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट (www.nseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.tatachemicals.com) येथे उपलब्ध आहे.
- वरील परिणामांमध्ये वित्तीय निष्कर्षाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या १० नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत त्यांना

संचालक मंडळाच्या आदेशानुसार टाटा केमिकल्स लिमिटेड

व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

आर. मुकुदन

ठिकाण : मुंबई दिनांक : १० नोव्हेंबर, २०२३

टाटा केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यलय : वॉम्वे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००९. टेली: +९१ २२ ६६६५८२८२ वेवसाईट: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 इंगेल: investors@tatachemicals.com